FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF M/S. EXCLUSIVE LINEN FABRIC PRIVATE LIMITED.

	RELEVANT PARTICULARS			
1.				
	Date of Incorporation of Corporate			
2.	Debtor Debtor	20.01.2020		
3.	Authority under which Corporate Debtor is incorporated/registered	Registrar of Companies-Mumbai		
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U17299MH2020PTC336294		
5.	Address of the registered office and principal office (if any) of the Corporate Debtor	Tex Centre Premises Society, Gala 202, H Wing, 26/A, Opp Chandivali Road, Sakinaka, Mumbai, Maharashtra, India - 400072.		
6.	Insolvency commencement date in respect of Corporate Debtor	Date of Order: 05.09.2024 (Order uploaded on the NCLT Website on 09.09.2024)		
7.	Estimated date of closure of Insolvency Resolution Process	04.03.2025 (180 days starting from the date of commencement of the Corporate Insolvency Resolution Process)		
8.	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	CA Rajan Garg. IBBI Registration No.: IBBI/IPA-001/IP-P02397/ 2021-2022/13624		
9.	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Address: Flat No. 202, Wing-B, 2nd Floor, Safal Twins, Block-Punjabwadi, Sion-Trombay Road, Deonar, Mumbai Suburban, Maharashtra – 400 088 Email ID: fcarajangarg@gmail.com		
10.	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	Address: Suite No. 5, 8th Floor, 207, Embassy Centre, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai, Maharashtra - 400021 Email ID: cirp@exclusivelinenfabric.in		
11.	Last date for submission of claims	19.09.2024		
12.	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	Not Applicable as per information available with IRP		
13.	Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	Not Applicable as per information available with IRP		
14.	(a) Relevant Forms and(b) Details of authorized representatives are available at:	a) Weblink: https://ibbi.gov.in/en/home/downloads Physical Address: As per Point 10 b) NA		

For Exclusive Linen Fabric Private Limited (Under CIRP)

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the M/s. Exclusive Linen Fabric Private Limited on 05.09.2024.

The creditors of M/s. Exclusive Linen Fabric Private Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 19.09.2024 to the Interim Resolution Professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

For Exclusive Linen Fabric Private Limited (Under CIRP)

Authorised Signatory IRP/RP

CA Rajan Garg. Interim Resolution Professional IBBI/IPA-001/IP-P02397/ 2021-2022/13624

Date: 11.09.2024 Place: Mumbai.

महानगरपालिकेच्या लिपिक भरतीतील प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण अट रह

येत्या पंधरा दिवसात भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार

महानगरपालिका

करण्यात आली होती. त्यानुसार ती

अट काढून टाकावी, तसेच शैक्षणिक

अर्हतेमध्ये सुधारणा करण्याची

कार्यवाही युद्धपातळीवर हाती घ्यावी

सुधारित अर्हतेसह पद भरतीची

प्रक्रिया नव्याने राबवावी, असे निर्देश

सामान्य प्रशासन विभागाला दिले

प्रशासनाकडून कार्यवाही सुरू

करण्यात आली आहे. शैक्षणिक

अर्हतेची अट सुधारित करून त्यास

मान्यता प्राप्त करणे, सुधारित अर्हता

समाविष्ट करून त्यानुसार पद

भरतीची जाहिरात नव्याने प्रसिद्ध

करणे, तसेच सुधारित अर्हतेनुसार पद

भरतीच्या ऑनलाईन प्रक्रियेत योग्य

तांत्रिक बदल करणे, ही सर्व कामे

हाती घेण्यात आली आहेत. ही

कार्यवाही येत्या १५ दिवसांत पूर्ण

करून पद भरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू

करण्यात येईल, अशी माहिती

महापालिका प्रशासनाकडून देण्यात

त्यानुसार,

गगराणी

महानगरपालिका

मुंबई, दि. १० (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम – लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी २० ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील विविध अटींमध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण या अटीचा समावेश होता. मात्र, विविध स्तरांवरून ही अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ती अट रह करण्याचे लेखी आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार, महानगरपालिका प्रशासनाने प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसांत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक सुधारणा

करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हता निश्चित करून, कार्यकारी सहायक पद भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल. दरम्यान, सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करणे आवश्यक नसून त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. महानगरपालिकेत कार्यकारी सहायक संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या जागांसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून २० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज मागविले होते. तसेच, अर्ज करण्याची ९ सप्टेंबर ही अंतिम तारीख असल्याचे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, या पदासाठी निश्चित केलेल्या शैक्षणिक अर्हतेमध्ये उमेदवार 'मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा किंवा पदवीधर परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा, अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र, ही अट काढून टाकण्यात यावी, अशी सूचना व मागणी विविध स्तरांवरून मुंबई

याद्वारे आम जनतेस कळविण्यात येते की. सदनि

आणि समभाग भांडवल (ज्याचा तपशील सोबतच्य म्हणजेच श्री प्रेम दीपक सती कुवर यांच्या नावे हस्तांतरित करण्यात येत आहे. श्रीमती शारदा अमृतलाल पटणी या मालक आणि सदनिकेच्या संदर्भात शंभर टक्के धारक होत्या. श्रीमती शारदा अमृतलाल पटणी यांचे15/08/1994 रोर्ज निधन झाले आणि त्यांच्या पश्चात त्यांचा मलग श्री दीपक अमृतलाल पटणी त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत. ज्या अर्थ श्री अमृतलाल पितांबरदास पटणी जे शारदा पटणी यांचे पती आणि ज्यांचे 06/07/1999 रोजी निधन झाले आहे. ज्याअर्थी श्रीमती शारदा अमृतलाल पटणी यांचे निधन झाल्यानंतर सदरील सदनिकेच्या संदर्भात सर्व समभाग श्री दीपक अमृतलाल पटणी यांच्या नावे हस्तांतरि श्री दीपक अमतलाल पटणी यांनी आपल्या नावात बदल केला असून ते श्री दीपक अमृतलाल सती कुवर असे महाराष्ट्र[े]राज्य पत्रात नोंदणी क्रमांक U- 4016 बदलन घेतले आहे. रोजी निधन झाले आहे आणि त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारस 1) हेमाली निकुंज सोनी (कन्या) निधी सागर सोनी (कन्या) 3) प्रेम दीपक सती कुवर (मुलगा) हे आहेत. आणि ज्याअर्थी श्रीमती गीता दीपक सती कुवर श्री दीपक अमृतलाल सती कुवर यांच्या पत्नी आहेत, ज्यांचे 13/05/2013 रोजी निधन झाले आहे. आणि श्रीमती हेमाली निकुंज सोनी आणि श्रीमती निधी साग सोनी यांच्या दरम्यान निष्पादित करण्यात आले आहे आणि श्री प्रेम दीपक सती कुवर यांचे नाव रिलीजी म्हणून नोंद करण्यात आले आहे; त्याच्या माध्यमातून त्यांन त्यांचे 33.33% समभाग प्रत्येकी श्री प्रेम दीपक सती कुव यांच्या नावे हस्तांतरित केले आहेत. ज्याअर्थी आता माझे एकमेव मालक आहेत.

अशा सर्व त्या व्यक्ती ज्यांचा सदरील सदनिकेच्य संदर्भात विक्री, अदलाबदल, भेट, तारण, भार, ट्रस्ट वारसा. ताबा. लीज. किंवा अन्य कोणत्याही माध्यमातः कोणत्याही स्वरूपाचा दावा असेल तर त्यांन आवाहन करण्यात येते की त्यांनी त्या संदर्भातील माहिती लेखी स्वरुपात आपल्या दाव्याच्या पुष्ट्यः आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यांसह निम्न स्वाक्षरीका त्यांचे कार्यालय क्रमांक सहा, बलदेव स्मृती सी एच एस एल, विनायक नगर रोड, भाईंदर पश्चिम, ठाणे 401 101 आणि काळजीवाह पत्ता माननीय सचिव, साई निकेतन प्रिमायसेस भाईंदर पश्चिम ठाणे 401 101 येथे ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासन 14 दिवसात सादर करणे सदनिकेच्या संदर्भात आहेत ते अधित्यजित आहेत असे समजण्यात येईल आणि हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यात

परिशिष्ट

सदिनका क्रमांक 402, क्षेत्र 310 चौरस फूट, चौथा मजला, सोसायटी नामे साई निकेतन प्रीमाइसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सर्वे क्रमांक 18/2, प्लॉट क्रमांक 33, मौजे भाईंदर, मोदी पटेल रोड, भाईंदर पश्चिम, ठाणे ४०१ १०१, मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या स्थानिक हद्दीत नोंदणी जिल्ह आणि उपजिल्हा ठाणे आणि त्यासह पाच फलली पेड अप समभाग ज्यांचे दर्शनी मुल्य रुपये 50 प्रत्येकी इतकी आहे विनिर्दिष्ट क्रमांक 66 ते 70 (दोन्ही क्रमांकासह) जे सदरील सोसायटीने जारी केले आहेत समभाग प्रमाणपत्र क्रमांक 14 प्रमाणे.

> श्री रौनक ए शा एडवोकेट हायकोर्ट मुंबई

न्याय दंडाधिकारी श्री. अजित भटेवारा. ३४ वे न्यायालय, विक्रोळी, मंबर्ड जाहिर नोटीस केस क्र. ३७५/एन/२०२४

आरोग्य अधिकारी, बहन्मंबर्ड महान एल वॉर्ड, मुंबई

वय ४५ वर्षे. भारतीय रहिवासी रा. १०१/३५०८. नेहरु नगर निलगिरी को. ऑप. हौ. सो. लि. कुर्ला (पु.), मुंबई ४०० ०२४.

श्री. सधीर बाळकष्ण मेनन

सब रजिस्टार,

बहन्मंबई महानगरापालिका एल विभाग कुर्ला (प.), मुंबई ४०० ०७०. . वरील अर्जदार याची आई रुगमिणी बाळकृष्ण मेनन

हिचा मृत्यु दि ०४.०५.२०२१ रोजी त्याच्या वरीत नमुद पत्त्यावर राहत्या घरी झालेला आहे. त्यासाठी अर्जदार यांना जन्म मृत्यु नोंदणी अधिनियम १९६१ च्या कायद्याचे कलम १३(३) अन्वये मत्यची नींद प्रभाग अधिकारी मुंबई महानगरपालिका एल वॉर्ड, कुर्ला, मुंबई येथे होणेकरीता व तसा आदेश प्राप्त होण्याकरीता सदर अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. अर्जदार यांनी आपल्या आईच्या मत्यची नोंद गैर

अर्जदाराचे न्याय दंडाधिकारी ३४ वे न्यायालय विक्रोळी, मुंबई मृत्यु जन्म आणि मृत्यु नोंदणी अधिनियम १९६९ च्या फायद्याचे कलम १३(२) अन्वये अर्ज दाखल केला आहे. . सदर बाबतीत कोणाचा काही आक्षेप असल्यास त्यांनं

त्यांचा आक्षेप दिनांक २७.०९.२०२४ ला किंव जाहिरनामा प्रसिध्द झाल्याचे १ महिना आत तत्पुर्ती न्याय दंडाधिकारी ३४ वे न्यायालयात त्याची नोंदवावा या बाबातीत सदर मुदतीत आक्षेप न आल्यास अर्जदारा त्यांच्या आईच्या मृत्यु प्रमाणपत्राबाबत नोंद घेण्यास गैर

अर्जदाराला न्याय दंडाधिकारी ३४ वे न्यायालय विक्रोळी

यांच्या मार्फत आदेश देण्यात येईल यांची नोंद घ्यावी.

विक्रोळी, दिनांक: ०६.०९.२०२४ न्यायलिपीव ३४ वे न्याय दंडाधिकारी न्यायालय, विक्रोळी, मुंबई यांचे कार्यालय

विक्री सूचना

वरुण रिसोर्सेस लिमिटेड (अवसाय सीआय एन : U61200MH2010PLC208 659

नोंदणीकृत कार्यालय : लक्ष्मी बिल्डिंग, 6 शूरजी वल्लभदास मार्ग, बलाड इस्टेट मुंबई 400 001 इन

सोल्वंसी अँड बँकरपसी अधिनियम 2016 च्या अंतर्गत मालमत्तेची विक्री (एन आर आर ए) लिलावाची तारीख आणि वेळ : 07/10/2024 सकाळी 11 ते दुपारी 2 (प्रत्येकी दहा मिनिटाच्या अमर्याद वाढाव्यासह

याद्वारे इन्सोल्वंसी अँड बँकरपसीअधिनियम 2016 आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम यांच्या अनुसार सूचिल करण्यात येते की वरुण रिसोर्सेस लिमिटेड (अवसायनात) (व्ही आर एल) यांच्या खालील प्रमाणे नमद करण्यात आलेल्या नॉट रेडीली रिलायझेबल असेट्स ई लिलाव द्वारे विक्री करण्यात येत आहेत. इच्छुक बोलीदार/ गुंतवणूकदा यांच्याकडन अधिनियम 37 ए त्यासह वाचा इन्सोल्वंसी अँड बँकरपसीबोर्ड ऑफ इंडिया (अवसायन प्रक्रिय अधिनियम 2016) चे परिशिष्ट एक च्या अनुसार सदरील मालमत्तांच्या हस्तांतरणासाठी बोली आमंत्रित करण्यात येत थाणि "तिहाकर विकोर्स"तर क्यायात येणार आहे मालमत्तेचा संक्षिप्त तपशील राखीव किंमत

1	इक्विटी आणि प्रेफरन्स समभागातील गुंतवणूक, समूह कंपन्यांचे येणे आणि अन्यत्र ठेवण्यात आलेल्या अग्रीम रकमा		रुपये 1,90,000 /-	
अधिक जीएसटी आकारण्यात येईल				

मालमत्ता इक्विटी आणि प्रेफरन्स समभागात. अग्रीम रकमात आणि येण्यात समाविष्ट आहे. ऑनलाइन ई लिलाव बोली प्रपत्र, घोषणापत्र, आणि सामान्य अंडरटेकिंग फॉर आणि ई लिलाव विक्रीच्या तांत्रिक अटी आणि शर्ती <u>https://ncltauction.auctiontiger.net</u> येथे उपलब्ध आहेत असे स्पष्ट करण्यात येते की बोली आमंत्रित करणे म्हणजे कंपनी किंवा अवसायक यांच्यावर विक्रीस निश्चि

करण्यासाठीचे बंधन असणार नाही. मेसर्स व्ही आर एल यांचे अवसायक यांनी विक्री प्रक्रिया निलंबित करण्याचा पुढे ढकलण्याचा, रद्द करण्याचा, वाढविण्याचा किंवा प्रक्रियेत सुधारणा करण्याचा, अटी आणि शर्ती बदल करण्याच . तसेच इच्छक बोलीदार यांना अपात्र ठरविण्याचा किंवा त्यांची बोली नाकारण्याचा आणि ही प्रक्रिया लिलाव प्रक्रियेच्य कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता पूर्ण करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे पात्रता प्रपत्रे आणि परतावायोग्य अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख प्रक्रिया प्रपत्रात देण्यात आली आहे जं

25/09/2024 आहे. अवसायक यांच्या कार्यालयात पाहणी : 26/09/2024 ते 03/10/2024. बोली प्रपः तपशील आणि इएमडी रक्कम अवसायक यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष अथवा ई मेलच्या माध्यमातून प्रक्रिया प्रपत्र नमद करण्यात आलेल्या पत्त्यावर 04/10/2024 रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त होणे आवश्यक आहे घोषणा : खरेदीदार यांनी वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या मालमत्तांची खरेदी **"जसे आहे जिथे आहे**'

"जे आहे ते आहे", "जे आहे जसे आहे", "विदाऊट री कोर्स" तत्त्वावर खरेदी करणे आवश्यक आहे. कृपर नोंद घ्यावी की नॉट रेडीली रिलायसेबल असेटस. लिलाव योग्य मालमत्ता संदर्भात कंपनीचे हक्क आणि हक्क संबंध आणि अन्य मालमत्ता विवादित असू शकतात त्यामुळे आपली बोली प्रस्तुत करताना कायदेशीर जोखीम विचारा घ्यावी. कंपनीच्या मालमत्तांच्या संदर्भातील कोणत्याही स्वरूपाच्या घसाऱ्यास अवसायक जबाबदार असणार नाहीत. मालमत्तांची पाहणी हस्तांतरण किंवा प्रक्रिया पश्चात अन्य कोणत्याही टप्प्यावर अवसायक जबाबदार असणार नाहं संजीव माहेश्व

वरुण रिसोर्सेस लिमिटेड यांच्या संदर्भात अवसायव आय बी बी आय/ आयपीए 001/ आयपी - पी 00279/ 2017-2018/1052 ए एफ ए 24/01/2025 पर्यंत वैध असेल तिसरा मजला, वास्तु दर्शन, बी विंग, सेंट्रल बँक ऑफ इंडिया जवळ आझाद रोड, अंधेरी पूर्व, मुंबई 400 069 ई-मेल vrl.liquidator@gmail. Com

दिनांक : 11/09/2024 संपर्क क्रमांक :98211 19043

माघ ॲडव्हरटायजिंग ॲन्ड मार्केटिंग सर्व्हिसेस लिमिटेड

मुंबई ४०० ०५३, महाराष्ट्र सीआयएन : U74999MH2013PLC244569 जीएसदीआयएन : 27AAICM6541P2ZS

ईमेल : info@maaghadvertising.in वेबसाइद : www.maaghadvertising.in दूर. +९१ - २२- ४६०३ ३०४५

११ वी एजीएमची सूचना व बुक क्लोजर

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ५.०० वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता कंपनी क्र. ३०२, ३ रा मजला, कुबेर कॉम्प्लेक्स, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट समोर, न्यु लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई ४०० ०५३ येथे एजीएममध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर सदर बाबींचे व्यवहार करण्याकरिता आयोजित केली आहे. सदर सूचना तसेच प्रॉक्सी फॉर्म, अटेन्डन्स पावती व वार्षिक अहवाल सर्व सभासदांना त्यांचे नोंदणीकृत

ईमेल आयडीवर पाठविण्यात आला आहे व सदर कंपनीची वेबसाइट <u>www.maaghadvertising.in</u> वर जे व्यक्ती सभेमध्ये उपस्थित राहून मतदान करू शकतात ते प्रॉक्सी/ प्राधिकृत प्रतिनधी यांच्याद्वारे मतदान करू शकतात व सर्व प्रॉक्सीज विहित फॉर्ममधील प्राधिकृतरित्या व्यक्तीश: अधिकारी असून त्यांनी त्यांचे मतदान

सभेमध्ये उपस्थित राहून नोंदणीकृत कार्यालय कंपनी कार्यालय क्र. ३०२, ३ रा मजला, कुबेर कॉम्प्लेक्स, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट समोर, न्यु लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई ४०० ०५३ येथे सभेच्या पूर्वी ४८ तासांच्या आत जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांना निर्धारित तारीख संबंधित डिपॉझिटरी (डीपी) यांच्यासह सभासद जे इक्विटी शेअर्सचे धारक आहेत व प्रत्यक्ष स्वरूपात रजिस्ट्रर व ॲम्प. शेअर ट्रान्सफर एजन्ट कंपनीचे सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना

service@satellitecorporate.com वर विनंती पाठवावी. सभासदानी कृपया त्यांचे नाव, फोलिओ क्र. प्रमाणपत्र क्र. पॅन व मोबाईल क्र. व ईमेल आयडी आदी प्रदान करावे. सभासदांचे मतदान हक्क इक्विटी शेअर्स सह प्रदानित कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे दि. २३ सप्टेंबर, २०२४ (निर्धारित तारीख) अनुसार करावे. कोणाही व्यक्तीस जे कंपनीचे सभासद आहेत त्यांना निर्धारित तारीखा अनुसार

बॅलोट मतदानाच्या मार्फत एजीएमच्या सचनेमध्ये सर्व ठरावांवर मतदान करता येईल. ११ व्या एजीएमच्या हेतुकरिता बुक क्लोजरची सूचना खालीलप्रमाणे सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४२ व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत सभासदांचे रजिस्टर व कंपनीचे शेअर

टान्सफर बक्स दि. २४ सप्टेंबर, २०२४ ते दि. ३० सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) दि. ३१ मार्च, २०२४

अखोर वित्तीय वर्षाकरिता कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतकरिता दरम्यान बंद राहिल माघ ॲडव्हरटायजिंग ॲन्ड मार्केटिंग सर्व्हिसेस लिमिटेडकरिता

मनोज गोपीनाथन नायर

डीआयएन : ०९५६०८५१

SURYODAY

स्योदय स्मॉल फायनान्स बॅक लिमिटेड

सीआयएन : एल 65923 एम एच 2008 पीएलसी 261 472

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय : 1101 शारदा टेरेस, प्लॉट 65 सेक्टर 11 , सीबीडी बेलापृ

ताबा सूचना (अचल मालमत्तेसाठी)

दिनांक: १०.०९.२०२४

ठिकाण : मुंबई

ज्याअर्थी निम्न स्वाक्षरीकार हे सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड यांचे प्राधिकृत अधिकारी असून सिक्युरिटायझेशन अँड्रिक कन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल असेट्स अँड इन्फोर्समेंट ऑफ सेक्युरिटी इंटरेस्ट कायदा 2002 (54 ऑफ 2002) च्या अनुसार आणि सिक्युरिटी इंटरेस्ट इन्फोर्समेंट नियम 2002 चा नियम तीन कलम 13(12) च्या अनुसार प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या अन्वये त्यांनी मागणी सूचना खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेले कर्जदार / सहकर्जदार /हमीदार तारण दार निर्गमित केली होती. सदरील सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांची मुदत उलटून गेल्यानंतरही त्यांनी येणे असलेली रक्कम अदा करण्यात कसुर केली आहे आणि त्यामुळे कर्जदार / सह कर्जदार / हमीदार आणि आम जनता यांना याद्वारे सुचित करण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारयांनी खालील प्रमाणे नमद करण्यात आलेल्या मालमत्तांचा ताबा कायद्याचे कलम 13(4) तसेच त्यासह वाचा सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ चा नियम 6 आणि 8च्या अनुसार घेतला आहे

कर्जदार / सहकर्जदार / तारणदार /	मागणी सूचनेची	एकूण येणे	प्रतीकात्मक
हमीदार यांचे नाव	तारीख	असलेली रकम	ताब्याची तारीख
लॅन क्रमांक 2170100000401	30/04/2024	रु 55,29,550. 32/-	09/09/2024
1) अनिल शिवाजी पवार २) श्रीमती कविता अनिल पवार		दिनांक 29/04/2024 रोजी	
संरक्षित मालमत्तेचा तपशील / अचल मालमत्तांचा तप	शील : कार्यालय क्रमांक ०१, क्षेत्र र	मुमारे ५९५. ५७ चौरस फूट चटई	क्षेत्र, तळमजला, इमारत
नामे विनायक पार्क इमारत क्रमांक बी, एस क्रमांक १५७/९,	१६२ ए/ ए ७, १६२/ ए /७/ के, क्षे	त्र ४३९० चौरस मीटर्स, मौजे मांडा,	तालुका आणि उपनोंदणी
7	हमीदार यांचे नाव लॅन क्रमांक 2170100000401 1) अनिल शिवाजी पवार २) श्रीमती कविता अनिल पवार संरक्षित मालमत्तेचा तपशील / अचल मालमत्तांचा तप नामे विनायक पाके इमारत क्रमांक बी, एस क्रमांक १५७/९,	हमीदार यांचे नाव तारिख लॅन क्रमांक 2170100000401 1) अनिल शिवाजी पवार २) श्रीमती कविता अनिल पवार संरक्षित मालमत्तेचा तपशील / अचल मालमत्तांचा तपशील : कार्यालय क्रमांक ०१, क्षेत्र न	हमीदार यांचे नाव तारिख असलेली रकम लॅन क्रमांक 2170100000401 30/04/2024 रु 55,29,550. 32/- 1) अनिल शिवाजी पवार २) श्रीमती कविता अनिल पवार संरक्षित मालमत्तेचा तपशील / अचल मालमत्तांचा तपशील : कार्यालय क्रमांक ०१, क्षेत्र सुमारे ५९५. ५७ चौरस फूट चटई नामे विनायक पार्क इमारत क्रमांक बी, एस क्रमांक १५७/९, १६२ ए/ ए ७, १६२/ ए /७/ के, क्षेत्र ४३९० चौरस मीटर्स, मौजे मांडा,

जिल्हा कल्याण, जिल्हा ठाणे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत या मालमत्तेचा पूर्ण तो भाग कर्जदार / सहकर्जदार / तारणदार / हमीदार तसेच आम जनतेला याद्वारे सावधगिरीचा इशारा देण्यात येतो की त्यांनी सदरील मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि सदरील मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार झाल्यास तो सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड यांच्या वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या रकमेच्या भारास आणि त्यावरील पुढील व्यापक इतक्या भारास. पात्र असेल स्वाक्षरी / - प्राधिकृत अधिकारी सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड यांच्या करिता स्थळ : मुंबई दिनांक : ११ सप्टेंबर २०२४



डीएमआय हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड गेंटणीकत कार्यालय : एक्सप्रेस बिल्डींग, ३ रा मजला, ९-१०, बहादूर शाह झाफर मार्ग नवी दिल्ली - ११० ००२, दूर. +९१ ११ ४१२०४४४ फॅक्स : +९१ ११ ४१२०४

(नियम ८(१) पाहा ताबा (स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी अधोहस्ताक्षरीत **डीएमआय हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड** यांचे प्राधिकत अधिकारी यांन मीक्यरिटायदेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनाव्याजन अमेरम ॲन्ड एन्फोर्ममेंट ऑफ मीक्यरिटी इंटोस्ट (ॲक्ट), २००२ (५४/२००२) अंतर्गत व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या (नियम ३) सहवाचिता अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये **कर्जदार राहूल धनराज मून, धनराज रघुनाथ** मून यांचा मुलगा व श्वेता दिलीप धांके, राहुल धनराज मून यांची पत्नी, अविनाश पारसराम थावरे पारसराम नारायण थावरे यांचा मुलगा (हमीदार म्हणून) (सह-कर्जदार) यांना सदर सूचनेत निर्देशित रक्कम इ. १२८०६७३/- (रु. बारा लाखा ऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर मात्र) १० जून, २०२४ अनुसार या रक्कमेचे प्रदान सदर सूचनेच्या स्विकृती तारखेपासून ६० दिवसांच्या आतं करण्याचे निर्देश देणारी मागणी सूचना दि. २० जून, २४ जारी केली होती.

कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणवटदार/ हमीदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सव सूचना कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणवटदार/ हमीदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सीक्युरिटी (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या सदर नियमांच्या नियम ८ सहवाचन सदर कायद्याच्या अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. **५ सप्टेंबर, २०२**४ रोजी ताबा घेतला आहे.

विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये । असे कोणतेही व्यवहार हे डीएमआय हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रभारांतर्गत रक्कम रु. १२८०६७३/- (रु. **बारा लाख ऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर मात्र) दि. १० जून, २४** अनुसार व त्यावरील कंत्राटी दराने व्याज व प्रभार रक्कमेची पूर्तता होइपर्यंत रकमेच्या अधीन असतील

कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (८) च्या तरतुर्दीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत सोडवून घेण्यासाठी कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणवटदार/ हमीदार यांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे स्थावर मालमत्तेचे विवरण

वैभव अपार्टमेंट, गाव नांदिवली, तर्फे अंबरनाथ, सर्व्हे क्र. २४, हिस्सा क्र. ०४, तालुका कल्याण सही / - पाधिकत अधिकारी

दि. ०५.०९.२०२४ ठिकाण : ठाणे, महाराष्ट्र डीएमआय हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेद लिमिदेड

फॉर्म क्र. यूआरसी-२

प्रकरण XXI च्या भाग १ अंतर्गत नोंदणीकरणाकरिता अंदाजे जाहिरात देणारी सूचना (कंपनी कायदा, २०१३ च्या अनच्छेद ३७४ (बी) अंतर्गत व कंपनी (निबंधकांचे प्राधिकरण) नियम, २०१४ च्या नियम

१. सूचना देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ३६६ च्या उप-अनुच्छेद (२) च्या तरतूदीअंतर्गत शेअर्सद्वारे कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ च्या प्रकरण XXI च्या भाग १ अंतर्गत नोंदणीकृत केलेल्या **फिनटेंट टेक एलएलपी,** मर्यादित दायित्व भागीदारी यांच्या कंपनीचे निबंधक येथे रजिस्ट्रर म्हणून फिनटेंट टेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावे व शीर्षक यांच्यासह मर्यादित कंपनी म्हणन प्रस्तावित यांच्यासह अर्ज करण्याचा प्रस्ताव करत आहे.

२. कंपनीच्या प्रमुख विषय म्हणन खालीलप्रमाणे : सॉफ्टवेअर डिझायनिंगचा व्यवसाय, विकास, कस्टम ायझेशन, अंमलबजावणी, देखभाल, चाचणी व बेंचमार्किंग, रचना, विकास व व्यवहार कम्प्युटर ३. संघटनेच्या मसुद्याची ड्राफ्टची प्रत व प्रस्तावित संघटनेच्या मसुद्याची प्रत प्रस्तावित कंपनी कार्यालय पत्ता

नोंदणीकृत कार्यालय ५०१, ५ वा मजला, अर्षा विला, एसटी टेरेसा हाय स्कूलजवळ, ४९ वा फ्रान्सीस अव्हेन्यु सांताक्रुझ पश्चिम, सांताक्रुझ (प), मुंबई महाराष्ट्र भारत ४०० ०५४ येथे पडताळणी करावी. ४. सचना याद्वारे देण्यात येते की, कोणाही व्यक्तीस सदर अर्जासंबंधात कोणतेही आक्षेप असल्यास त्यांनी

त्यांचे आक्षेप लेखी स्वरूपात निबंधक यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र. ६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी मानेसार, जिल्हा गुडगाव (हरयाणा), पिन कोड १२२ ०५० येथे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून एकवीस दिवसांच्या आत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय येथून प्रत प्राप्त करता येईल.

अर्जदार यांचे नाव १. अनुजा नालवाया २. जामीन दिनेश माजेथीया

ओमकारा असेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड **कॉपॅरिट कार्यालय :** कोहिनूर स्क्वेअर, ४७ वा मजला, एन. सी. केळकर मार्ग, आर. जी. गडकरी चौंक, दादर (पश्चिम), मुंबई ४०० ०२८

दूर. क्र. ०२२-२६५४४०००/८०९७९९८५९६ ईमेल : abhishek.shelar@omkaarc.com www.omkaraarc.com

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सचना सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन

ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सुचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, विशेषत: कर्जदार/ सह–कर्जदार/ हमीदार **मे. आर. दी. स्टार सॉलिटेअर**,

श्री. नितीन शाह, श्री. रूपेश विनोदलाल शाह, कु. कल्पना नितीन शाह व कु. निमीशा रूपेश शाह यांना बालील निर्देशित स्थावर मालमत्तेचे गहाण/ प्रभारित यांच्याकडे स्थावर मालमत्तेकरिता खालील निर्देशित स्थावर ालमत्ता प्रतिभूत धनको ओमकारा असेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांचा प्रतिकात्मक ताबा प्रतिभूत धनको म्हणून ातला आहे. खालील निर्देशित मालमत्तेची विक्री जशी आहे जेथे आहे व जी आहे जेथे आहे व जेथे। कुठे आहे आधार दि. २८.०९.२०२४ रोजी ११.०० वा. (बोली सादरीकरणाची अंतिम तारीख व) वेळ दि. २७.०९.२०२४ रोजी ४.०० पर्यंत) वसुलीकरिता रु. ३७,१२,६९,७९६/- (रु. सदतीस करोड बारा लाख एकोणसत्तर हजार सातशे शहाण्णव मात्र) दि. ३१.०७.२०११ अनुसार वसुलीकरिता अधिक त्यावरील व्याज/ अप्रभारित खर्च प्रतिभूत धनको यांनी वरील निर्देशित कर्जदा व सह-कर्जदार यांच्याकडन ०१.०८.२०११ पासन वसलीकरिता रक्कमेचे प्रदान करावे

ओमकारा असेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि. (ओमकारा पीएस १९/२०२०-२१ ट्रस्टचे ट्रस्टी म्हणून कार्यरत, ओमकारा पीएस २०/२०२१–२२ ट्रस्ट व ओमकारा पीएस २९/२०२३–२४ ट्रस्ट यांनी अभिहस्तांकन करार दि. ३०.१२.२०२०, ०९.०९.२०२१ व ३१.०१.२०२४ अंतर्गत कर्जदार/ सह-कर्जदार/ हमीदार/ गहाणवटदार यांच्य संबंधात प्रतिभती स्वरूपात थकित रक्कमेचे प्रदान करावे

स्थावर मालमत्तेचा तपशील, राखीव मूल्य व इसारा रक्कम ठेव व ज्ञात अडथळे (जर काही असल्यास) खालीलप्रमाणे

मालमत्तेचे विवरण	राखीव किंमत	इरठे
पलॅट क्र. १३४, मोजमापित ६५९ ची. फूट, १३ वा मजला, महागिरी सीएचएस, सल्हें क्र. ५ (पी), ६ (पी), ७ (पी), १२ए/१, सीटीएस क्र. ६६, १२७, १२८ए, १२८बी, १२९ए, १२९बी, १२९सी, १३०, गाव वाधवान, अशोक नगर, चक्रवर्ती अशोक रोड, कोदिवली (पूर्व), मुंबई ४०० १०१ व सीमा खालीलप्रमाणे : उत्तरेस : श्वेता बिल्डींग/ रोड, दक्षिणेस : जैन मंदिर, पूर्वेस : सिद्धंचल गिरी टॉवर, पश्चिम : उत्तथ गिरी टॉवर	₹. १,३३,००,०००/-	रु. १३,३०,०००/-
ई-लिलावाची तारीख	२८.०९.२०२४ रोजी स. ११.०० वा.	

किमान बोली विस्तार रक्कम	रु. २,००,०००/- (दोन लाख मात्र)	
बोली पत्राच्या सादरीकरणाकरिता अंतिम तारीखा व वेळ व भाग	दि. २७.०९.२०२४ रोजी ४.०० वा.	
घेणे/केवायसी दस्तावेज / इरठे पुरावे		
ताबा	प्रतिकात्मक ताबा	
अड्थळे ज्ञात	नाहीत	
सदर विक्री सूचनेच्या प्रसिद्धीकरिता कर्जदार/ सह-कर्जदार/ हमीदार यांना पंधरा दिवसांची सूचना दिली होती व सीक्युरिटी		
		

कोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ९(१) नियम ८(६) अंतर्गत सदर कर्जदार/सह−कर्जदार यांना ती सूचन वैयक्तिक दिली होती विक्रीच्या विस्तृत अटी व शर्तीकरिता कृपया प्रतिभृत धनको वेबसाइट अर्थात http://omkaraarc

<u>com/auction.php</u> वर पाहाबी. बोलीदारांनी वेबसाइट <u>http://www.bankeauction.com</u> वा सर्व्हिस प्रदाते मे. सी१ इंडिया प्रा. लि. दूर. हेल्पलाईन : +९१-७२९१९८११२४/२५/२६, हेल्पलाईन ईमेल आयडी :support@bankeauctions.com, वा श्री. भाविका पांड्या, मो. ८८६६६८२९३७ ई-मेल <u>maharashtra@c1india.com</u> पाहावा. ओमकारा असेटस रिकन्स्टक्शन प्रायव्हेट लिमिटेडकरिता

(ओमकारा पीएस १९/२०२०-२१ द्रस्टचे द्रस्टी म्हणून क्षमतेमध्ये कार्यरत

फॉर्म ए जाहीर घोषणा

(भारतीय दिवाळखोरी व कर्जबाजारीपणा (कॉर्पोरेट व्यक्तींकरिता दिवाळखोरी ठराव प्रक्रिया) विनियमन, २०१६ च्या विनियमन ६ अंतर्गत) मे. एक्सक्लुझिव्ह लिनन फूँब्रीक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या धनकोंचे लक्ष केंद्रित करण्याकरिता

संबंधित विवरण

۶.	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	मे. एक्सक्लुझिव्ह लिनन फॅब्रीक प्रायव्हेट लिमिटेड		
۲.	कॉर्पोरेट ऋणकोची एकीकरण तारीख	२०.०१.२०२०		
ъ.	कोणते कॉर्पोरेट ऋणको एकीकरण/ नोंदणीकृत आहेत अशांचे प्राधिकरण	कंपनीचे निबंधक, मुंबई		
٧.	कॉर्पोरेट ऋणकोंचे कॉर्पोरेट आयडेंटिटी क्रमांक/ मर्यादित दायित्व आयडेंटिफिकेशन क्रमांक :	U17299MH2020PTC336294		
ч.		पत्ता टेक्स सेंटर प्रीमायसेस सोसायटी, गाला २०२, एच विंग, २६/ए, चांविवली रोड समोर, साकिनाका, मुंबई महाराष्ट्र भारत ४०००७२.		
ξ.	कॉर्पोरेट ऋणकोंचे दिवाळखोरी प्रारंभ तारीख	आदेश दिनांक : ०५.०९.२०२४ (एनसीएलटी वेबसाइट वर अपलोड केलेला आदेश ०९.०९.२०२४ अनुसार)		
७ .	दिवाळखोर ठराव प्रक्रिया अंतिम अंदाजित तारीखा	(कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रियेच्या सुरुवातीच्या तारखेपासून १८० दिवस) ०४.०३.२०२५		
८.	दिवाळखोरी विशेष कार्यरत असलेल्या अंतरिम ठराव व्यावसायिक यांचे नाव व नोंदणीकरण क्रमांक	सीए राजन गार्ग आयवीबीआय नोंदणीकरण क्र. : आयबीबीआय/आयपीए-००१/ आयपी-पी-०२३९७/२०२१-२०२२/१३६२४		
0	गंडचाकडे जेंडणीकड अग्राचेच्या अंडिंग	पना । फर्नेंट का २०२ विंग जी २ ग मनला		

पत्ता : फ्लॅट क्र. २०२, विंग बी, २ रा मजला, सफल ट्विन्स, ब्लॉक - पंजाबवाडी, सायन-ट्रॉम्बे रोड, देवनार, मुंबई उपनगरीय, महाराष्ट्र ४०० ०८८. प्राव व्यावसायिक यांचा पत्ता व ई-मेल मिल आयडी : fcaragangarg@gmail.com

पत्ता : खटला क्र. ५, ८ वा मजला, २०७, एम्बासी सेंटर, जमनालाल बजा पत्ता : खटला क्र. ५, ८ वा मजला, २०७, एम्बासी सेंटर, जमनालाल बजा प्राप्त, निरमन पाइँट, मुंबई महाराष्ट्र ४०००२१. iबंधितांचा पत्ता व ई-मेल आयडी मेल आयडी : cirp@exclusivelinefabric.in

दि. १९.०९.२०२४ अंतिम तारीखा आयआरपी सह उपलब्ध माहिती अनुसार उपलब्ध नाही जारी मंजूर २१ च्या उप-अनुच्छेद (६ए

च्या खंड (बी) अंतर्गत जर कार्ह असल्यास धनकोंचे वर्ग वर्गामध्ये धनकोंचे प्राधिकृत प्रतिनिधी आयआरपी सह उपलब्ध माहिती अनुसार उपलब्ध नाही (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे) ए) संबंधित प्रपत्र व बी) उपलब्ध प्राधिकृत प्रतिनिधींचा प्रत्यक्ष पत्ता : सि. क्र. १० बरील १४. ए) संबंधित प्रपत्र व

सूचना याद्वारे देण्यात येते की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण यांनी ठराव प्रक्रिया प्रारंभ मे. एक्सक्लुझिव्ह लिनन फॅब्रीक प्रायव्हेट मे. एक्पन्यतिवृद्ध <mark>लिन्द (प्रेयक प्रायक्ष्य लिमिट्टा वर्धो</mark> कार्य वर्षी आहे। कार्यक्र ता <mark>प्रयोग समृद केंग भाष्टित त</mark>त्ता येथे अंतरिम त्याव प्रोपेकालकरिता है. १९.०९.२०२४ राजी वा पूर्वी पराव्यासह त्यांचे दावे सादर करावे. वित्तीय धनको यांनी केवळ ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात काची अवस्ति हुका सहर काले. सब अन्य धनको यांनी त्यांचे दाव्यांचे पुरावे व्यक्तीश: पोस्टबरे वा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साहर करावे

पोस्टद्वारे वा ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करावे. प्रादरीकरण करण्यास अपयश तसेच दाव्यांचे चुकीचे पुरावे सादर केल्यास त्यावर दंड आकारण्यात येईल

आयबीबीआय/आयपीए-००१/आयप्र्यापिकिकाडिकाडिकाडी अधिकाडी अधिकाडी अधिकाडी अधिकाडी अधिकाडी अधिकाडी अधिकाडी अधिकाडी अधि

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ३ वित्त मॅत्रालय, भारत सरकार सेक्टर ३०ए, रघुलीला मॉलच्या पुढे, वाशी रेल्वे स्टेशनजवळ,

वाशी, नवी मुंबई ४०० ७०३. वसुली प्रक्रिया क्र. १५८/२०२३

श्री. राजेश अमृतलाल शाह विक्री घोषणेच्या स्थायीकरणाकरिता सचना

(सीडी-१) राजेश अमतलाल शाह, एम. जी. कंपाऊंड, वर्तक रोड, विरार (प) - ४०१ ३०३ व बंगलो क. एफ-१२ सेक्टर आर, महालक्ष्मी रिसॉर्ट, आय.टी.आय. कॉलेजजवळ, गाव माहिम, तालूका पालघर, जिल्हा ठाणे. (सीडी-२) श्रीम. नेहा राजेश शाह, पत्ता एम. जी. कंपाऊंड, वर्तक रोड, विरार (प) - ४०१ ३०३ ज्याअर्थी सन्मा. पीठासीन अधिकारी यांनी अर्जदार बँक यांचे प्रदान करण्याकरिता मूळ **अर्ज क्र. ३५/२०१३** मधील

वसुली प्रमाणपत्र जारी केले आहे ती रक्कम रु. १९,१५,३४५/ **- (रु. एकोणीस लाख पंधरा हजार तीनशे पंचेचाळीस** मात्र) व त्यावरील व्याज व मूल्याचे प्रदान तुम्ही थकवले आहे. ज्याअर्थी तुम्ही सीडी म्हणून रक्कमेचे प्रदान केलेले नाही व अधोहस्ताक्षरितांनी खालील नमूद मालमत्ता व त्यांच्या विक्रीचे

तम्हाला याद्वारे सचित करण्यात येते की. त्यानसार विक्रीच्या घोषणामध्ये व स्थायीकरणाचा ठराव करण्याकरिता दि. १७.१०.२०२४ रोजी निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही याद्वारे इशारा देण्यात येतो की, घोषणेच्या अटींच्या स्थायाीकरणामध्ये सहभागी होण्याकरिता सूचना देण्यात येते की, अधोहस्ताक्षरितांना कोणत्याही अडथळे, प्रभार, दावे वा जबाबदारी काही असल्यास सदर मालमत्ता वा कोणत्याही भागासंबंधात काही करू नये. स्थावर मालमत्तेचा तपशील

जिमनीचा प्लॉट असलेला बंगलो धारक क्र. एफ-१२, सेक्टर एफ, सर्व्हे क्र. ७७५, ७७६, ७७७ (पी), ७८० (पी) ७८१ (पी), ७८२ व ७८४ (पी), महालक्ष्मी रिसॉर्ट, आयटीआय कॉलेजवळ, टेंभी रोड, गाव माहिम, तालूका पाल

माझी सही व न्यायाधिकरणाच्या शिक्क्यानिशी दि. २९.०८.२०२४ रोजी जारी



वसुली अधिकारी-१, कर्ज वसुली न्यायाधिकरण

📆 📆 📆 🔭 प्रोफेक्टस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड नोंदणीकत आणि कॉर्पोरेट कार्यालयाचा पत्ताः बी 17. चौथा मजला, आर्ट गिल्ड हाऊस, फिनिक

मार्केट सिटी मॉलच्या मार्गे, लाल बहादर शास्त्री मार्ग, कर्ला (पश्चिम) मंबई 400 070. शाखा: युनिट क्रमांक तीन बी 41 ते 46, फिनिक्स पॅरागॉन प्लाझा, लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला पश्चिम

परिशिष्ट चार [नियम 8(1)] ताबा सूचना (अचल मालमत्तेसाठी)

अँडिक कन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल असेट्स अँड इन्फोर्समेंट ऑफ सेक्युरिटी इंटरेस्ट कायदा 2002 (54 ऑफ 2002) च्या अनुसार आणि सिक्यरिटी इंटरेस्ट इन्फोर्समेंट नियम 2002 चा नियम तीन कलम 13(12) च्य अनुसार प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या अन्वये त्यांनी मागणी सचना दिनांक 18 जन 2024 निर्गमित करून खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेले कर्जदार / सहकर्जदार /हमीदार तारण दार यांना सदरील सूचनेत नमूद करण्यात आलेली रक्कम रुपये 23,76,952 / - (रुपये तेवीस लाख शहात्तर हजार नऊशे बावन्न मात्र) जे दिनांक 18 जून 2024 रोजी येणे आहेत आणि जे कर्ज खाते क्रमांक PMEFMUM0021186 च्या अनुसार येणे आहेत ते सदरील सूचना प्राप्त झाल्यापासून 60 दिवसात अदा करण्याची सूचना करण्यात आली होती.

कर्जतार /सहकर्जतार /तारणतार यांचा तपशील (कर्जतार) कर्जदार / सहकर्जदार / तारणदार / हमीदार यांचे नाव आणि पत्ता ओम साई चरण रेस्टोबार प्रायव्हेट लिमिटेड, 104 बी, नीलम कॉटेज, उत्तम रोड गोराई बोरिवर्ल पश्चिम मंबई 400 092 आणि त्याच प्रमाणे :21 2. सी टी एस 1048. गोराई नीलम कॉटेज.

गोराई उत्तन रोड, पाखाडी व्हिलेज जवळ, बोरिवली पश्चिम मुंबई 400 092 कॅरोल रीवन गोम्स, जीवन दीप एस आर ए, 508, सेक्टर क्रमांक 9, महावीर नगर जवळ कांदिवर्ल पश्चिम 400 067. आणि त्याच **प्रमाणे** 406, एस आर ए बिल्डींग, आंबेडकर रहिवासी संघ न्यु लिंक रोड, शिंपोली जंक्शन, चिंतामणी गार्डन जवळ, बोरिवली पश्चिम मुंबई 400 091

किरण नागेश राव, गुरुकृपा सर्विस सेंटरच्या मागे, रूम क्रमांक दोन, देविदास क्रॉस रोड, बोरिवर्ल पश्चिम, कोरिया कार पूल जवळ, तिलक कॉम्प्लेक्स, लिंक रोड 400 103. आणि त्याच प्रमाणे 406 एस आर ए बिल्डींग, आंबेडकर रहिवासी संघ, न्यू लिंक रोड, शिंपोली जंक्शन, चिंतामणी गार्डन जवळ बोरिवली पश्चिम मुंबई 400 091 अन्य पत्ते सदरील मागणी सूचना दिनांक 18 जून 2024 मध्ये नमूद करण्यात आले आहेत

वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेले कर्जदार यांनी वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेली रक्कम अदा करण्यात कसू केली आहे आणि त्यामुळे याद्वारे सूचित करण्यात येते की कर्जदार / सहकर्जदार / हमीदार / तारणदार आणि आ

जनता यांना सुचित करण्यात येते कीनिम्न स्वाक्षरीकार यांनी सोबतच्या परिशिष्टात नमूद करण्यात आलेल्य मालमत्तांचा **(अचल मालमत्ता)** ताबा सदरील कायद्याचे कलम 13(4) तसेच त्या सहवाचा सदरील नियमांच नियम आठ यांच्यानसार प्राप्त झालेल्या अधिकारांच्याअन्वये 9 सप्टेंबर 2024 रोजी घेतला आहे. कर्जदार / सहकर्जदार / हमीदार /तारणदार यांना तसेच आम जनतेला या द्वारे सावधगिरीचा इशारा देण्यात येतो क त्यांनी वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या अचल मालमत्तांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू न आणि सदरील अचल मालमत्तांच्या संदर्भात कोणताही व्यवहार झाल्यास तो प्रोफेक्टस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड यांच एकूण रक्कम रुपये 23,76,952 /- (रुपये तेवीस लाख शहात्तर हजार नऊशे बावन्न मात्र) जे

इतक्या रकमेच्या भारत पात्र असेल . कर्जदार / सह कर्जदार/ हमीदार/ तारणदार यांचे लक्ष सदरील कायद्याचे कलम 13 (8) च्या तरतुदींकडे वेधून

दिनांक 18 जून 2024 रोजी येणे आहेत अधिक त्यावरील पुढील व्याज संपूर्ण रक्कम अदा होण्याच्या तारखेपयं

सर्वे क्रमांक 33, हिसा क्रमांक सहा, क्षेत्र सुमारे 0-03-89 (एच आर चौरस मीटर) आणि पोट खराबा 0-00-25 (एच आर चौरस मीटर) एकूण क्षेत्र 0-04-14 (एच आर चौरस मीटर) सी टी एस क्रमांक 330, एकूण क्षेत्र 343.10 चौरस मीटर मौजे गोराई बोरीवली मुंबई अधिक त्यावर सध्या उभी असलेली बांधकामे आणि भविष्यातीर

दिनांक : 11/09/2024 प्राधिकृत अधिकारी स्थळ : मुंबई पोफेक्ट्स कॅपिटल पायव्हेट लिमिटेड यांच्याकरित

. वादी

... प्रतिवादी

मुंबई शहर दिवाणी न्यायालयामध्ये मुंबई येथे आदेश ५ नियम २० (१-ए) सीपीसी संक्षिप्त खाटला क्र. ६१६/२०२३ वादींनी दि. ०७.०८.२०२३ रोजी दाखल, वार्दीनी दि. ०६.११.२०२३ रोजी सादर केल

दिवाणी प्रक्रिया, १९०८ च्या कोडच्या आदेश ५, नियम २ व वाणिज्यीक न्यायालय कायदा. २०१५ च्या अनुच्छेद १६ अंतर्गत. दिवाणी प्रक्रियेच्या कोडच्या अनच्छेद २७. अंतर्गत वादी ओ.व्ही. आरआर. १.५. ७व ८ व ओ. ८.

आर. ९ अंतर्गत कोड वा नियम उत्तर देण्याकरिता समन्स

(ताबा व हस्तांतरण उपक्रम) ॲक्ट-१९७० अंतर्गत व त्यांचे मुख्य कार्यालय पत्ता ११२, जे सी रोड, मुख्य कार्यालय बँगलोर – ५६० ००२

कॅनरा बँक, कॉपोरेट संस्था बँकिंत कंपनी

व त्यांचे शाखा कार्यालय पत्ता लॅमींग्टन रोड शाखा, पत्ता १६७, नवयुग निवास, डॉ. दादासाहेब भास्कमकर मार्ग,

वय ४१ वर्ष, भारतीय रहिवासी

मिनेरवा सिनेमा समोर ४०० ००७. १. श्री. अशफाक अहमद शेख

अरफत मंझिल, एमएचएम रोड, शोएब हाय स्कूलजवळ, कदार पॅलेस, कौंसा, मुंब्रा, ठाणे महाराष्ट्र ४०० ६१२.

२. श्री. शेख मोहम्मद अशफाक वय ४० वर्ष. भारतीय रहिवासी रूम क्र. ३०४, ३ रा मजला, दर्गा रोड, अमृत नगर, चिराग मेंशन,

मुंब्रा ठाणे महाराष्ट्र ४०० ६१२ १. श्री. शेखा मोहम्मद अशफाक

वरील नामित प्रतिवादी (न्यायालय रूम क्र. १४ एच. एच. जे. श्री. व्ही. डी. केदार यांच्यामध्ये अध्यक्ष म्हणून आदेश दि. ३०.०१.२०२४ व १४.०३.२०२४ व १९.०४.२०२४, ०२.०७.२०२४ अनुसार ज्याअर्थी वरील नामित वादींनी तुमच्या विरोधात वाणिज्यीक खाटला दाखल केला होता व तुम्ही याद्वारे

सर्व्हिसच्या ३० दिवसांच्या आत लेखी अहवाल समन्स फाईल केला होता व सध्याचे समन्स बजावून ३० दिवसांच्या सदर कालावधीच्या आत लेखी अहवाल दाखाल करण्यास तुम्ही कसूर केली असल्याने तुम्ही न्यायालयाद्वारे विहित आधारावर सदर अन्य दिवशी लेखी अहवाल दाखल करावा व सदर न्यायालय लेखी अहवाल व सदर मूल्याचे प्रदान करून लेखी स्वरूपात जारी करेल व समन्सच्या सर्व्हिसच्या तारखेपासन १२० दिवसांच्या आत करावे. एकशे वीस दिवसांच्या पूर्ततेनंतर समन्सचे सर्व्हिस तारखेपासून तुम्ही अहवालावर लेखी अहवाल न सादर करता न्यायालय फाईल करण्याचा हक्क आहे. वादींचे म्हणणे खालीलप्रमाणे:

(रु. चार लाख बाहत्तर हजार आठशे सत्याण्णव व पंचावन्न पैसे मात्र) एक्झिबीट जे मध्ये निर्देशित विवरण अनुसार त्यावरील दर १०.२०% द. सा. दराने मासिक व्याज अधिक प्रदान करेपर्यंत सदर दर व व्याज प्रदान व/वा पूर्तता करावी.

ए) प्रतिवादी यांना आदेश व निवाडा देण्यात यावा की त्यांनी वादींना येथील परिशिष्टामध्ये विवरणीत दाव्यांच्या तपशिलानुसार वरील मुदत कर्ज खात्याअंतर्गत उर्वरित थकीत रक्कम रु. ४,७२,८९७.५५/-

ए. सदर खटल्याची अंतिम सुनावणी व प्रलंबित प्रक्रिया सन्मा. न्यायालयाने प्रतिवादी यांना

मालमत्ता धारक यांना पाठविली आहे. बी. खटल्याच्या मुल्याकरिता

तुम्ही याद्वारे सदर न्यायालयामध्ये समन्सची सेवा तारखेपासून दिवसांच्या आत खटल्याच्या प्रतिवादींनी

व्यक्तीश: वा वकालतनामा यांच्यासह तुम्ही तुमचे सर्व साक्षीदार सादर करणे अनिवार्य आहे. वादींनी वादींच्या म्हणण्याप्रमाणे सुधारणा करणे आवश्यक आहे. तुम्हाला निर्देश देण्यात येत आहे की, तुम्ही व्यक्तीशः वा वकालतनामा यांच्यासमवेत खटल्याच्या संबंधातील सर्व साहित्यीक प्रश्नांची उत्तरे न्यायालय

येथे सन्मा. न्यायालयाच्या समक्ष उपस्थित राहावे, जर तुम्ही अनुपस्थिती दाखाविल्यास वादी

सन्मा. न्यायालाय यांच्या खाटल्याच्या प्रतिवादींनी व्यक्तीश: वा वकालतनामा यांच्यासह तुम्ही तुमचे सर्व

साक्षीदार सादर करणे अनिवार्य आहे व तुम्ही खालील दस्तावेज वादींकरिता सादर करावे : माझी सही व सन्मा. न्यायाधिकरणाच्या शिक्क्यानिशी निबंधक यांच्याकरिता

शहर दिवाणी न्यायालय, मुंबई

५०२ मैत्री टॉवर, लुईसवाडी,

दि. **१५ जुलै, २०२४** रोजी जारी

संध्या नानावरे

वादींकरिता वकील

टीप : खटल्याची पुढील तारीख ०५.१०.२०२४ आहे. कृपया सदर खटल्याकरिता शहर दिवाणी

न्यायालय व सेशन कोर्ट, बृहन्मुंबई यांच्या अधिकृत वेबसाइट वर पुढील/ अधिक माहिती पाहावी.

(दिपा सुब्रमण्यम)

FINANCIAL EXPRESS

IFT NO. KMF/PUR/Tender-683/2024-25 Date: 10.09.2024

TENDER NOTIFICATION

(Through Karnataka Public Procurement Portal only) The Karnataka Milk Federation, Bangalore invites tenders from eligible tenderers for the supply of the item(s)/ goods as listed

SI. No.	Item Description	Qty.	EMD (Rs.)
1	Providing Secure QR codes for Nandini Ghee Sachets for a period of two years.	5,28,00,000 Nos.	15,00,000/-

Tender Document may be downloaded from e-procurement website http://kppp.karnataka.gov.in

Date of commencement of Tender: From 12.09.2024. Date of Pre bid Meeting: 26.09.2024 at 11.00 A.M. Last date for Uploading of Tender: on or before 14.10.2024 up to 5.00 PM. Date of opening of Tech. Tender on 16.10.2024 at 11.00 A.M. Date of Commercial bid opening: After technical evaluation Other details can be seen in the tender document.

> For Karnataka Co-Opp. Milk Federation Ltd. Sd/- DIRECTOR (PURCHASE)



below.

GATEWAY DISTRIPARKS LIMITED

Regd. Office: Sector 6, Dronagiri, Taluka Uran, Raigarh, Navi Mumbai, Maharashtra, India, 400707 CIN: L60231MH2005PLC344764 Ph: +91 22 2724 6500 Fax: +91 22 2724 6538 Email: investors@gatewaydistriparks.com Website: www.gatewaydistriparks.com

NOTICE TO SHAREHOLDERS TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND AUTHORITY

Notice is hereby given that in pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the IEPF Rules"), as amended time to time, all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more shall be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

The Company hereby inform that the I-Interim Dividend for the FY 2017-18 declared by the Company which remains unpaid or unclaimed for a period of seven consecutive years to those shareholders are due to transfer to the IEPF Authority on 12th December, 2024. The Company has uploaded details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website www.gatewaydistriparks.com. The Company will not transfer the shares to IEPF where there is a specific order of Hon'ble

Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividends or where such shares are hypothecated or Pledged under the provisions of the Depositories Act, 1996. In case no valid claim in respect of such equity shares is received from the shareholders on or

before 12th December, 2024, the said equity shares shall be transferred to the IEPF without further notice in accordance with the said Rules in the following manner: · For shares held in physical form - New share certificate(s) in lieu of the original share certificate(s) will be issued and transferred in favour of the IEPF Authority on completion of

necessary formalities. The original share certificate(s) which stand registered in the name of the shareholder(s) will be deemed cancelled and non-negotiable. For shares held in demat form - The Company shall inform the Depositories to execute the corporate action and debit the shares lying in the demat account of the shareholder(s) and

transfer such shares in favour of the IEPF Authority. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as and shall be deemed adequate notice in respect of issue of new share certificates by the Company for transfer of shares to IEPF authority, pursuant to the Rules.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority, pursuant to the said Rules.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the equity shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed by them from IEPF by submitting an online application in the prescribed form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in in accordance with the procedure and on submission of such documents as prescribed under the Rules.

In case of any queries please contact the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s Link Intime India Pvt. Ltd., 247 Park, C-101, 1st Floor, LBS Marg, Vikhroli (W), Mumbai-400083 Tel: +918108116767, Fax: (022) 4918 6060 e-mail: iepf.shares@linkintime.co.in.

For Gateway Distriparks Limited

Place: Maharashtra Date: September 11, 2024

Divyang Jain Company Secretary

ABHINANDAN ENTERPRISES LIMITED

CIN: L17119MH1984PLC217694

Regd. Office: Warden House, 340 J. J. Road, Byculla, Mumbai - 400 008. TEL: (91) 22 2302 7900 | Website: www.abhinandanenterprisesltd.com Email: cosec@abhinandanenterprisesltd.com

NOTICE OF 40TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that 40th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Monday, 30th September 2024 at 10:30 a.m. at Warden House, 340 J. J. Road, Byculla, Mumbai- 400008 to transact the business as set out in Notice of

Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for FY 2023-24 have been sent to all members whose email IDs are registered with the Registrar and Share Transfer Agents/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company. The Notice of AGM and Annual Report for FY 2023-24 have been sent to all other members at their registered address in the permitted mode. The dispatch of Notice of AGM has been completed on 6th September, 2024.

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015 the Company is providing to its members, facility to cast their right to vote using an electronic voting system from a place other than venue of the meeting ("remote-evoting") for all the business to be transacted at the 40th Annual General Meeting.

The e-voting shall commence on Friday, 27th September 2024 at 9.00 a.m. and end on Sunday, 29th September 2024 at 5.00 p.m. The 'remote e-voting' facility shall not be allowed after the aforementioned date and time. The cut-off date to determine eligibility to cast votes by electronic means or at the 40th AGM of the Company is Monday, 23rd September 2023.

The Members who have not cast their votes by "remote e-voting" can exercise their voting rights at the 40th AGM. The Company will make arrangements for polling papers in this regard at the venue of 40th AGM. A Member may participate in the 40th AGM even after exercising his right to vote through "remote e-voting" but shall not be allowed to vote again at the 40th AGM.

Notice of 40th AGM is available on the website of the Company a www.abhinandanenterprisesItd.com and also on the website of the Stock Exchange at www.msei.in. In case of any query pertaining to e-voting, please visit Help and FAQs for members and e-voting user manual for members available at www.evotingindia.com, under help section or write email to helpdesk evoting@cdslindia.com. Telephone No. 1800 21 09911,

Date: 9th September, 2024

Date: 9th September, 2024

Place : Mumbai

Place: Mumbai

For Abhinandan Enterprises Limited Shashi Kumar Dujari Director (DIN: 00116132)

BHAIRAV ENTERPRISES LIMITED CIN: L51909MH1984PLC217692

Regd. Office: Warden House, 340 J. J. Road, Byculla, Mumbai - 400 008. TEL: (91) 22 2302 7900 | Website: www.bhairaventerprises.com

Email: cosec@bhairaventerprises.com NOTICE OF 40TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that 40th Annual General Meeting (AGM) of the Members of the

Company will be held on Monday, 30th September 2024 at 12:00 noon, at Warden House, 340 J. J. Road, Byculla, Mumbai - 400008 to transact the business as set out in Notice of Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for FY 2023-24 have been

sent to all members whose email IDs are registered with the Registrar and Share Transfer Agents/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company. The Notice of AGM and Annual Report for FY 2023-24 have been sent to all other members at their registered address in the permitted mode. The dispatch of Notice of AGM has been completed on 6th September, 2024. In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations; 2015 the Company is providing to its members, facility to cast their right to vote using an electronic voting system from a place other than venue of the meeting ("remote-evoting") for all the business to be transacted at the 40th Annual General Meeting. The e-voting shall commence on Friday, 27th September 2024 at 9.00 a.m. and end on

allowed after the aforementioned date and time. The cut-off date to determine eligibility to cast votes by electronic means or at the 40th AGM of the Company is Monday, 23rd September 2024. The Members who have not cast their votes by "remote e-voting" can exercise their voting rights at the 40th AGM. The Company will make arrangements for polling papers in this regard at the venue of 40th AGM. A Member may participate in the 40th AGM even after

Sunday, 29th September 2024 at 5.00 p.m. The "remote e-voting" facility shall not be

Notice of 40th AGM is available on the website of the Company at www.bhairaventerprises.com and also on the website of the Stock Exchange at www.msei.in. In case of any query pertaining to e-voting, please visit Help and FAQs for members and evoting user manual for members available at www.evotingindia.com, under help section or

from the website of NSE and can be obtained from the list of banks that is displayed on the website of the Securities and Exchange Board of India ("SEBI") at www.sebi.gov.in. List of banks supporting UPI is also available on the website of SEBI at www.sebi.gov.in. For the list of UPI Apps and Banks live on IPO, please refer to the link www.sebi.gov.in

exercising his right to vote through "remote e-voting" but shall not be allowed to vote again

write email to helpdesk.evoting@cdslindia.com, Telephone No. 1800 21 09911. For Bhairay Enterprises Limited Shashi Kumar Dujari Director (DIN: 00116132)

यूनियन बैंक 🕖 Union Bank

SECTOR 12, KOPARKHAIRANE BRANCH: Laxminarayan Complex, Plot No. 3, Sector-12A Govind Fakir Naik Road, Koperkhairane, Navi Mumbai-400 709 Tel. No. +91-22-27551119. Email: - ubin0911615@unionbankofindia.bank Website: www.unionbankofindia.co.in

APPENDIX IV POSSESSION NOTICE [Rule-8 (1)] (For Immovable Property)

WHEREAS, The undersigned being the Authorized Officer of the Union Bank of India, Koparkhairne Sector 12 (SOL ID 11612) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 24.04.2024, calling upon the Borrower Mr. Vijay Krishnan and Mrs. Priya Vijay to repay the amount mentioned in the notice being ₹ 20,69,317.30 (Rs. Twenty lakh Sixty Nine Thousand Three Hundred Seventeen and Thirty Paisa Only) as on 31.03.2024 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her U/s. 13(4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 5th day of September of the year 2024. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not

to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Union Bank of India, Koparkhairane Sector 12 Branch for an amount of ₹ 21,29,972.30 (Rs. Twenty One Lakh Twenty Nine Thousand Nine Hundred Seventy Two & Thirty Paisa Only) as on 31.08.2024 and

The borrower's attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF SECURED ASSETS:

Flat No. 703, 7TH Floor, Elite Enclave, Plot No. 78 ,Sector 14, Koparkhairane, Admg. 697 Sq. Feet, Built Up Area Taluka And Dist. Thane

Place: Koparkhairane Sector 12 Authorized Officer Date: 05.09.2024 Union Bank of India

> FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF M/S. EXCLUSIVE LINEN FABRIC PRIVATE LIMITED

RELEVANT PARTICULARS M/s. Exclusive Linen Fabric Private Limited Name of the Corporate Debtor Date of Incorporation of Corporate 20.01.2020 Authority under which Corporate Registrar of Companies-Mumbai Debtor is incorporated/registered Corporate Identity No. / Limited U17299MH2020PTC336294 Liability Identification No. of

the insolvency professional acting IBBI Registration No.: IBBI/IPA-001

correspondence with the interim | Centre, Jamnalai Bajaj Marg, Nariman Point

Mumbai, Maharashtra - 400021

Corporate Debtor Address of the registered office and Tex Centre Premises Society, Gala 202. principal office (if any) of the HWing, 26/A, Opp Chandivali Road, Sakinaka Corporate Debtor Mumbai, Maharashtra, India - 400072 Insolvency commencement date in Date of Order: 05.09.2024 (Order uploade

on the NCLT Website on 09.09.2024) respect of Corporate Debtor Estimated date of closure of 04.03.2025 Insolvency Resolution Process (180 days starting from the date of commencement of the Corporate Insolvency Resolution Process) Name and registration number of CA Rajan Garg

as interim resolution professional | IP-P02397/ 2021-2022/13624 Address and e-mail of the interim Address: Flat No. 202, Wing-B, 2nd Floor, resolution professional, as Safal Twins, Block-Punjabwadi, Sion registered with the Board Trombay Road, Deonar, Mumbai Suburban Maharashtra - 400 088 Email ID: fcarajangarg@gmail.com Address and e-mail to be used for Address: Suite No. 5, 8th Floor, 207, Embass

resolution professional

Email ID: cirp@exclusivelinenfabric.in 11. Last date for submission of claims 19.09.2024 12. Classes of creditors, if any, under Not Applicable as per information available clause (b) of sub-section (6A) of with IRF section 21, ascertained by the interim resolution professional

13. Names of Insolvency Professionals Not Applicable as per information available identified to act as Authorised with IRP Representative of creditors in a class (Three names for each class) 14 (a) Relevant Forms and a) Weblink: https://ibbi.gov.in/en/home/downloads

(b) Details of authorized Physical Address: As per Point 10 epresentatives are available at: Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the

commencement of a corporate insolvency resolution process of the M/s. Exclusive Linen Fabric Private Limited op 05.09.2034.
The Old XCIVELLINEN LABRIC BRIVATE LIMITED are hereby called upon to submit their claims with proof on as before 19.09.2024 to the Interim Resolution Professional at the address in the linear against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Authorised Signatory

Interim Resolution Profess Repair P IBBI/IPA-001/IP-P02397/ 2021-2022/13624

Date: 11.09.2024

Place : Mumbai

11.9.2024

63" AGM through "Venue e-voting.

allowed to vote again at the 63 AGM.

Corporate Office: 167-169, 2nd Floor, Little Mount, Saidapet, Chennai - 600015. Branch Office: Office No. 506, 5th Floor, Sesaons Busines Centre, Kalyan

(West) - 421301, Maharashtra. Authorised Officer: Bunty Ramrakhiyani - 9029004701, Saurabh Kumar Napit 7874828789, Ashish Kumar- 8209981164, Rohit Bramhane 8793781647, Varun Prakash :- 9004919393, Amol Wakode:-816976763. Sunil Batham: - 9819731171

CORRIGENDUM

This corrigendum is issued to rectify inadvertent errors in the E-Auction (Symbolic Auction) Notice published on 10.09.2024 in the Financial Express and Vrutta Manas newspapers, pertaining to the matter of Mr. Ashish Jaiswal and 23 others with Hinduja Housing Finance Ltd. Corrections: *EMD Date: The published notice incorrectly stated the EMD Date as 10.11.2024. The correct EMD Date is 10.10.2024. *Auction Date: The published notice incorrectly stated the Auction Date as 11.11.2024. The correct Auction Date is 11.10.2024. All other terms and conditions of the original Auction Notice remain unchanged. We regret any inconvenience caused by these errors. Note: This corrigendum forms an integral part of the E-Auction Notice dated 10.09.2024. **Date**: 11.09.2024

Place: Mumbai **Authorized Officer, Hinduja Housing Finance Limited**

> ABB INDIA LIMITED 3rd Floor, Plot No. 5 & 6, 2nd Stage, Peenya Industrial Area IV,

Peenya, Bengaluru, Karnataka 560058.

the Company has/have been lost/mislaid and the holder(s) of the said securities/ applicant(s) has / have applied to the Company to issue duplicate certificate (s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its, Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation. Name(s) of Holder (s) Certificate Distinctive No. of

NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of

(and Jt. Holder (s), [if any]) Number (s) Securities HLJ Miss Jaloo Jehangir Vacha 12608415-23803 to 23811 1777 2608784 3754 to 3766 2153931-Mr. Noshir Jehangir Vacha 2154560 24643369 Mrs. Nergish Sam Taraporewala 42247 to 42258 24643701 37481320-264272 to 264287 Mr. Sam Sorabji Taraporewala

37481763 [Name(s) of holder(s) / Applicant(s)] Miss Jaloo Jehangir Vacha Mr. Noshir Jehangir Vacha Mrs. Nergish Sam Taraporewala

Mr. Sam Sorabii Taraporewala

LYNX MACHINERY AND COMMERCIALS LIMITED

CIN: L29299MH1960PLC011870 Regd. Off: Warden House, 340 J. J. Road, Byculla, Mumbai 400 008. PAN No: AAACL4374K GSTIN: 27AAACL4374K1Z9

TEL: (91) 22 2302 7900 Website: www.lynxmachinery.com | Email: cosec@lynxmachinery.com Scrip Code No. 505320 NOTICE OF 63"ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that an 63" Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Monday, 30" September, 2024 at 11:00 a.m. through Video Conferencing ("VC") /other Audio Visual Means ("OAVM") without the presence of physical quorum to transact the business as set out in Notice of 63" AGM. In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015 the Company is providing to its members, facility to cast their right to

vote using an electronic voting system from a place other than venue of the meeting "remote-e-voting) for all the business to be transacted at the 63" Annual General Meeting. The e-voting shall commence on Friday, 27th September 2024 at 9:00 a.m. and ends Sunday, 29th September, 2024 at 5:00 p.m. The remote e-voting facility shall not be allowed after the aforementioned end date and time. The cut-off date to determine eligibility to cast votes by electronic means or in the 63" AGM of the Company is 23" September, 2024. The Company is also providing "Venue e-voting" Services on the day of 63" AGM, the shareholder who has not voted during the "Remote e-voting period" can vote at the time of

Members are provided with a facility to attend the AGM through electronic platform by Microsoft Team. Members may excess the platform to attend the AGM though VC at 63" AGM of Lynx Machinery and Commercials Ltd Microsoft Teams Meeting The whole link for members who wants to type the link on Mobile or Laptop is

Detailed procedure of remote e-voting/venue e-voting and attending the AGM through VC/OAVM has been provided in the Notice of the AGM. Members may participate in the 63" AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be

The Notice of 63[™] AGM along with Annual Report of the Company has been sent through electronic mode to all shareholders of the Company whose email Ids were registered with Company/ Depository Participants. It is also available on the website of the Company a www.lynxmachinery.com and also available on the website of the Stock Exchange a www.bseindia.com. In case of any query pertaining to e-voting, please visit Help and FAQs for members and e-voting user manual for members available at www.evotingindia.com under the help section, or write email helpdesk.evoting@cdslindia.com . Telephone No. 1800 21 09911.

By order of the Board For Lynx Machinery and Commercials Limited

Pradyumna Jajodia Director Date: 09.09.2024 (DIN: 00138175) Place: Mumbai

...Continued from previous page



Simple, Safe, Smart way of Application - Make use of it!!!

*Applications Supported by Blocked Amount ("ASBA") is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account. For details, check section on ASBA below. Mandatory in public issue. No cheque will be accepted.



UPI - Now available in ASBA for Retail Institutional Investor and Non-Institutional Investor applying in public issues where the application amount is up to ₹ 5,00,000/- applying through Registered Brokers, DPs and RTAs. Retail Institutional Investor and Non-Institutional Investor also have an option to submit the application directly to the ASBA Bank (SCSBs) or to use the facility of linked online trading, demat and bank account. Investors are required to ensure that the Bank Account used for bidding is linked to their PAN linked with Aadhaar and are in Compliance with CBDT notification dated February 13, 2020 and press release dated June 25, 2021 read with press release dated March 28,

For details on ASBA and UPI process, please refer to the details given in Application Form, Abridged Prospectus, General Information Document for investing in the public issue and also please refer to Section "Issue Procedure" beginning on page 299 of the Red Herring Prospectus. The process is also available on the website of Book Running Lead Manager to the Issue, and the website of National Stock Exchange of India Limited ("NSE") and in General Information Document ("GID") for investing in the Public Issue. ASBA Application Forms can be downloaded

IN TERMS OF THE SEBI CIRCULAR NO. CIR/CFD/POLICYCELL/11/2015, DATED NOVEMBER 10, 2015 AND THE ALL-POTENTIAL INVESTORS SHALL PARTICIPATE IN THE ISSUE ONLY THROUGH AN APPLICATION SUPPORTED BY BLOCKED AMOUNT ("ASBA") PROCESS PROVIDING DETAILS ABOUT THE BANK ACCOUNT WHICH WILL BE BLOCKED BY THE SELF-CERTIFIED SYNDICATE BANKS ("SCSBS") FOR THE SAME. FURTHER PURSUANT TO SEBI CIRCULAR BEARING NO. SEBI/HO/CFD/TPD1/CIR/P/2023/140. FOR IMPLEMENTATION OF PHASE III FOR UPI FACILITY. WHICH IS EFFECTIVE FROM DECEMBER 01. 2023 ON MANDATORY BASIS, ALL POTENTIAL BIDDERS (EXCEPT ANCHOR INVESTORS) ARE REQUIRED TO MANDATORILY UTILIZE THE APPLICATION SUPPORTED BY BLOCKED AMOUNT ("ASBA") PROCESS PROVIDING DETAILS OF THEIR RESPECTIVE ASBA ACCOUNTS OR UPI ID (IN CASE OF RIIS), IN WHICH THE

CORRESPONDING APPLICATION AMOUNTS WILL BE BLOCKED BY THE SCSBS OR UNDER THE UPI MECHANISM, AS APPLICABLE. PROPOSED LISTING: The Equity Shares of our Company offered through the Red Herring Prospectus are proposed to be listed on the EMERGE Platform of National Stock Exchange of India Limited in terms of the Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018 as amended from time to time. Our Company has received an In-Principle approval letter dated September 9, 2024 from National Stock Exchange of India Limited for using its name in the Red Herring Prospectus for listing of our shares on the EMERGE Platform of National Stock Exchange of India Limited. For the purposes of the Issue, the Designated Stock Exchange shall be EMERGE Platform of National Stock Exchange of India Limited.

DISCLAIMER CLAUSE OF NSE (THE DESIGNATED STOCK EXCHANGE);

"It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Offer Document has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Offer Document. The investors are advised to refer to the Offer Document for the full text of the 'Disclaimer Clause of NSE".

DISCLAIMER CLAUSE OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SEBI"):

Since the Issue is being made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018, the Red Herring Prospectus was filed with SEBI. In terms of the SEBI Regulations, the SEBI shall not issue any observation on the Issue Document. Hence there is no such specific disclaimer clause of SEBI. However, investors may refer to the entire 'Disclaimer Clause of SEBI' beginning on page 281 of the RHP.

In making an investment decision, potential investors must rely on the information included in the Red Herring Prospectus and the terms of the Issue, including the risks involved and not rely on any other external sources of information about the Issue available in any manner.

BASIS OF ISSUE PRICE: The Price Band, Floor Price and Issue Price will be determined by our Company, in consultation with the Book Running Lead Manager, on the basis of assessment of market demand for the Equity Shares Issued through the Book Building Process and on the basis of the quantitative and qualitative factors. The financial data presented in chapter "Basis of Issue Price" on page 99 of the Red Herring Prospectus are based on Company's Restated Consolidated Financial Statements. Investors should also refer to "Our Business", "Risk Factors", "Financial Information" and "Management's Discussion and Analysis of Financial Position and Results of Operations" on pages 127, 28, 195 and 256, respectively, of the Red Herring Prospectus to have an informed view before making an investment

INFORMATION AS REQUIRED UNDER SECTION 30 OF THE COMPANIES ACT, 2013: Contents of the Memorandum of Association of the Company as regards its objects: For information on the main objects and other objects of our Company, see

"History and Certain Corporate Matters" on page 166 of the Red Herring Prospectus and Clause III of the Memorandum of Association of our Company. The Memorandum of Association of our Company is a material document for inspection in relation to the Issue. For further details, see the section "Material Contracts and Documents for Inspection" on page 355 of the Red Herring Prospectus.

Liability of Members of the Company: Limited by shares.

AMOUNT OF SHARE CAPITAL OF THE COMPANY AND CAPITAL STRUCTURE: The Authorised share capital of the Company is ₹ 12,00,00,000 divided into 1,20,00,000 Equity Shares of ₹ 10/- each. The issued, subscribed and paid-up share capital of the Company before the Issue is ₹7,60,76,630 divided into 76,07,663 Equity Shares of ₹ 10/- each. For details of the Capital Structure, see "Capital Structure" on page 76 of the Red Herring Prospectus.

NAMES OF THE SIGNATORIES TO THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF THE COMPANY AND THE NUMBER OF EQUITY SHARES SUBSCRIBED BY THEM Given below is the name of the signatory of the Memorandum of Association of the Company and the number of Equity Shares subscribed for by them at the time of signing of the Memorandum of Association of our Company: Kivar Holdings Private Limited (through Subhash Menon) (7,000 Equity Shares), Radhika Subash (2,000 Equity Shares), and Sudeesh Yezhuvath (1,000 Equity Shares). For details of the Capital Structure, see "Capital Structure" on page 76 of the Red Herring Prospectus. CREDIT RATING: This being the issue of Equity Shares, no credit rating is required

DEBENTURE TRUSTEES: As this is an issue of Equity Shares, the appointment of Trustees is not required. IPO GRADING: Since this issue is made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, there is no requirement of appointing an IPO Grading Agency.

GENERAL RISK: Investments in Equity and Equity related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this issue unless they can

afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Issue including the risks involved. The Equity Shares issued in the Issue have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to the section "Risk Factors" beginning on page 28 of the Red Herring Prospectus.

BOOK RUNNING LEAD MANAGER TO THE ISSUE



CUMULATIVE CAPITAL PRIVATE LIMITED 321, 3rd Floor, C Wing, 215 Atrium Co Op. Premises, Andheri Kurla Road, Hanuman Naga Andheri (E) Mumbai - 400 093, Maharashtra, India. Telephone: +91 981 966 2664 / 701 625 1158. Facsimile: N.A.

E-mail: contact@cumulativecapital.group Website: www.cumulativecapital.group Investor grievance:

investor@cumulativecapital.group Contact Person: Swapnilsagar Vithalani / Parin Dhanesha

SEBI Registration Number: INM000013129

BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED

REGISTRAR TO THE ISSUE

S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400 093, Maharashtra, India. Telephone: +91 22 6263 8200

Facsimile: +91 22 6263 8299 Email: ipo@bigshareonline.com Website: www.bigshareonline.com Investor Grievance Email: investor@bigshareonline.com

Contact Person: Ganesh Shinde

PEL ATRO Khushboo Sharma No.403, 7th A Main, 1st Block HRBR Layout,

> Bangalore - 560 043, Karnataka, India Tel: +91 80 4903 3200 Email Id: company.secretary@pelatro.com Website: www.pelatro.com

COMPANY SECRETARY AND

COMPLIANCE OFFICER

Registrar to the Issue in case of any pre-Issue or post-issue related problems, such as non-receipt of letters of Allotment, non-credit of Allotted Equity Shares in the respective beneficiary account and refund orders, etc. AVAILABILITY OF BID-CUM-APPLICATION FORMS: Bid-Cum-Application forms can be obtained from the Registered Office of the Company: Pelatro Limited,

Investors can contact the Company Secretary

and Compliance Officer or the BRLM or the

Telephone: +91 80 4903 3200; BRLM: Cumulative Capital Private Limited, Telephone: +91 981 966 2664 / 701 625 1158 and the Syndicate Member: Shree Bahubali Stock Broking Limited; Telephone: +91 9958608968 and at the selected locations of the Sub-Syndicate Members, Registered Brokers, RTAs and CDPs participating in the Issue. Bid-cum-application Forms will also be available on the websites of NSE and the designated branches of SCSBs, the list of which is available at websites of the stock exchanges and SEBI AVAILABILITY OF RED HERRING PROSPECTUS: Investors are advised to refer to the Red Herring Prospectus and the Risk Factors contained therein before applying

SEBI Registration Number: INR000001385

in the Issue. Full copy of the Red Herring Prospectus is available on the website of the SEBI at www.sebi.gov.in, website of the Company at www.pelatro.com the website of the BRLM to the Issue at www.cumulativecapital.group, the website of NSE i.e. www.nseindia.com, respectively. ESCROW COLLECTION BANK/ REFUND BANK/ PUBLIC ISSUE ACCOUNT BANK/ SPONSOR BANK: ICICI Bank Limited. UPI: Retail Individual Bidders can also Bid

through UPI Mechanism. Investor should read the Red Herring Prospectus carefully, including the "Risk Factors" beginning on page 28 of the Red Herring Prospectus before making

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Red Herring Prospectus. On behalf of Board of Directors

For, PELATRO LIMITED

Disclaimer: Pelatro Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public issue of its Equity Shares and has filed the RHP with the Registrar of Companies, Karnataka at Bangalore on September 10,

Chairman and Managing Director

Subash Menon

2024 and thereafter with SEBI and the Stock Exchange. The RHP is available on the websites of SEBI at www.sebi.gov.in, website of the Company at www.pelatro.com , the website of the BRLM to the Issue at www.cumulativecapital.group, the website of EMERGE Platform of NSE, i.e. www.nseindia.com, respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please refer to the RHP including the section titled "Risk Factors" beginning on page 28 of the Red Herring Prospectus. The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be issued or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. The Equity Shares are being Offered and sold

outside the United States in 'offshore transactions' in reliance on Regulation S under the Securities Act and the applicable laws of each jurisdiction where such Offers

financialexp.epapr.in

any investment decision.

Place: Bangalore

Date: September 10, 2024



and sales are made. There will be no public offering in the United States.









